

August 22, 2024

BSE Limited

Corporate Relationship Manager,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

Scrip Code: 505509

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, C - 1, Block G,

Bandra-Kurla Complex,

Bandra (East),

Mumbai - 400 051

**Stock Symbol: RESPONIND** 

Sub: Submission of copies of newspaper advertisements of Notice of 42<sup>nd</sup> Annual General Meeting in compliance with Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations")

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisements regarding the Notice of **42**<sup>nd</sup> **Annual General Meeting** scheduled to be held on **Friday, September 13, 2024** at **11:00 A.M. (IST)** at Hotel Express Inn, Ostawal Empire, Next to Big Bazar, Boisar (West), Maharashtra – 401501, e-voting facility to the Members of the Company and electronic dispatch of the said Notice published in the following newspapers:

- 1. Financial Express (English Language) dated 22.08.2024; and
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi Language) dated 22.08.2024.

Kindly take the same on your record and acknowledge receipt.

Thanking you, Yours sincerely,

For Responsive Industries Limited

Mohini Sharma
Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

#### **RESPONSIVE INDUSTRIES LIMITED**

Mahagaon Road, Betegaon Village, Boisar (East), Tal. Palghar, Dist. Thane 401 501, Maharashtra, India. **T**: +91 22 6656 2727 / 2704 **F**: +91 22 6656 2799

E: enquiry@responsiveindustries.com

CIN NO. L65100MH1982PLC027797

Date:

11-09-2024

11:30 AM

to 05:00

PM (with

unlimited

extensions

of 5 minute

each)

Date:

1-09-2024

11:30 AM

to 05:00

PM (with

unlimited

extensions

of 5 minute

each)

Date:

11-09-2024

11:30 AM

to 05:00

PM (with

Reserve Price: Rs. 12,00,000/-

(Rupees Twelve Lakh Only)

EMD: Rs. 1,20,000/-

(Rupees One Lakh Twenty

Thousand Only)

Last date of EMD Deposit:

10-09-2024

Reserve Price: Rs. 11,94,319/-

(Rupees Eleven Lakh Ninety

Four Thousand Three Hundred

& Nineteen Only)

EMD: Rs. 1.19.432/-

(Rupees One Lakh Nineteen

Thousand Four Hundred & Thirty

Two Only)

Last date of EMD Deposit:

10-09-2024

(Rupees Eleven Lakh Forty

Thousand Only)

EMD: Rs. 1,14,000/-



## TATA MOTORS LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400001. Tel: +91 22 6665 8282 Email: inv\_rel@tatamotors.com Website: www.tatamotors.com CIN - L28920MH1945PLC004520 **NOTICE** 

Dear Shareholders,

2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended time to time the dividend(s), which remained unclaimed or unpaid for seven consecutive years or more had been transferred to the IEPF Authority ('IEPFA') within the stipulated time.

Pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act,

As suggested in our several communications earlier, we once again request you to complete the process as per the Act and the Rules to claim your dividend and shares from the IEPFA. Else, the Company would be compelled to transfer all your entitlements pertaining to such shares to the IEPFA in order to comply with the regulatory requirements.

In this context, we wish to inform you that the Scheme of

Arrangement of the Company with its shareholders for reduction of share capital through cancellation and extinguishment of the 'A' Ordinary Shares Capital and in consideration thereof issue and allotment of 7 (seven) New Ordinary Shares in the Company for every 10 (ten) 'A' Ordinary Shares ("Scheme") was sanctioned by the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT"), Mumbai Bench vide its Order dated August 2, 2024. The Company is in the process of making the Scheme Effective by, inter alia, fixing a 'Record Date' shortly.

Upon effectiveness of the Scheme, the eligible holders of 'A' Ordinary Shares as on the Record Date, shall be issued and allotted New Ordinary Shares as per the Scheme. However, in accordance with the provisions of the Rules, in respect of the 'A' Ordinary Shares, which are lying with the IEPFA, the corresponding New Ordinary Shares will be transferred to the IEPFA instead of to the Demat Account of those 'A' Ordinary Shareholders. Such 'A' Ordinary Shareholders shall be entitled to claim their New Ordinary Shares in consideration of 'A' Ordinary Shares held by them, by following due process as per Rules, as applicable. In view of the above and anticipating the procedural inconvenience

you may face in reclaiming your shares from the IEPFA, we would request you to respond by return email or duly signed letter to the Company within 7 days from the date of formal communication sent to the concerned shareholders, expressing your willingness to subsequently submit the prescribed documents as per the Rules, to enable us to directly credit the New Ordinary Shares into your Demat Account as per the Scheme, subject to all regulatory approvals, permissions and terms & conditions as may be applicable.

nodalofficer.iepf@tatamotors.com. We look forward to your response at the earliest. Thanking you.

In case you have any queries, please email to us at

Yours faithfully,

**For Tata Motors Limited** 

Maloy Kumar Gupta

Company Secretary Date: August 21, 2024

# RESPONSIVE RESPONSIVE INDUSTRIES LIMITED CIN: L65100MH1982PLC027797

Registered Office: Betegaon, Mahagaon Road, Boisar (East), Taluka Palghar, Dist. Thane - 401501. Telephone No.: 022-66562821; Fax: 022-66562798 Website: www.responsiveindustries.com E-mail Id: investor@responsiveindustries.com

NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING OF RESPONSIVE INDUSTRIES LIMITED NOTICE is hereby given that the 42" Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be convened on Friday, September 13, 2024 at 11:00 A.M. (IST) a

Hotel Express Inn, Ostawal Empire, Next to Big Bazar, Boisar (West), Maharashtra 401501, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act" and the Rules made thereunder read with the General Circular No. 14/2020 dated April 08 2020, General Circular No. 03/2022 dated May 05, 2022, and General Circular No. 11/2022 dated December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR Regulations"), Secretarial Standard of General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") and pursuant to such other applicable laws and regulations, to transact the Ordinary and Special Business set out in the Notice convening the AGM dated June 28, 2024. In compliance with abovementioned circulars, the Notice, the Explanatory Statement and Annual Report for the financial year 2023-24, are being sent electronically by email to

those equity shareholders who have registered their email ID's with the Company and/or the Depository Participants, whose names appear in the register of members/ list of beneficial owners as on Friday, August 16, 2024 as received from M/s. Link Intime India Private Limited being the Registrar and Share Transfer Agent of the Company. The date of completion of dispatch of Notice of AGM and Annual Report for the FY 2023-24 to the Members through e-mail is on Wednesday, August 21, 2024. The Notice along with the Annual Report is also available on the website of the Company a https://www.responsiveindustries.com/annual-report/ and on the website of BSE Limited

at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in. The Share Transfer Books and Register of Members of the Company shall remain closed from Saturday, September 07, 2024 to Friday, September 13, 2024 (both days inclusive) in connection with the Annual General Meeting. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company held by them as on the Cut-Off date i.e. Friday, September 06, 2024. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended)

and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended), the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, the Company is pleased to provide the members to exercise their right to vote at Annua General Meeting of the Company by electronic means through e-voting facility provided by M/s, Link Intime India Private Limited (hereinafter referred to as "Link Intime" or "Service Provider"). Only those members whose names is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Cut-Off date i.e.

Friday, September 06, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting or e voting at the AGM. The remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of Remote e-Voting Tuesday, September 10, 2024 at 09:00 A.M. (IST)

Thursday, September 12, 2024 at 05:00 P.M. (IST) End of Remote e-Voting The e-voting module will be disabled for voting after 05:00 P.M. on Thursday, September 12, 2024. Once the vote on a resolution is casted by the shareholder, the shareholder will not be allowed to change it subsequently. Members who have voted through remote e voting will be eligible to attend the AGM; however, they will not be eligible to e-vote at the AGM.

Members seeking any information with regard to any matter to be placed at the AGM are

requested to write to the Company through an email on investor@responsiveindustries.com. M/s. Mayank Arora & Co., Practising Company Secretaries having address at Office no 101, 1st Floor, Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400 063 has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and The Scrutinizer after scrutinizing the votes cast during the AGM and through remote e-voting

by ballot papers will prepare a consolidated scrutinizer's report, not later than two working days of the conclusion of AGM and submit the same to the Chairman of the Company. The results declared along with the Scrutinizer's Report, will be intimated to the Stock

Exchanges where the Company's shares are listed, placed on the website of the Company at www.responsiveindustries.com and on the website of Link Intime India Private Limited at https://instavote.linkintime.co.in. TDS on Dividend: The Company has fixed Friday, September 06, 2024 as the "Record Date" for paymer

of Final Dividend for the financial year ended March 31, 2024, if approved at the AGM

Place : Mumbai

Date : August 21, 2024

deduct Tax at Source (TDS) at the time of making payment of the final dividend, if approved at AGM. In order to enable the Company to determine the appropriate TDS rate, as applicable, shareholders are requested to submit their documents in accordance with the provisions of the Act. Members are requested to write to the M/s. Link Intime India Private Limited at for any queries/ questions in this regard. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and Instavote e-voting manual available at Instavote-Linkintime or write an

Members may note that the Income Tax Act, 1961 (Act), as amended by the Finance Act,

2020, mandates that dividends paid or distributed by a Company after April 1, 2020, shall

be taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore be required to

e-mail to enotices@linkintime.co.in or call on 022-49186000. By Order of the Board of Directors

For Responsive Industries Limited Mohini Sharma Company Secretary & Compliance Officer

# MOTILAL OSWAL

HOME LOANS

**Motilal Oswal Home Finance Limited** Corporate Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025. Email: hfquery@motilaloaswal.com.

Branch: Office No. 101, 1st Floor, Susheel Group Bldg, F/P No. 61/1, Old Thana Naka Road, HOC Colony, Near Reliance Fresh, Panvel - 410206, Navi Mumbai. Contact No.:- Vishal Harishchandra Raut - 9372705372, Milind Pawar - 9372705546 Branch: Shreeji Tandle Arcade, 3rd Floor, Shivaji Chowk, Above Waman Hari Pethe Jewellers, Kalyan (W), Mumbai - 421301 Contact No.:- Vishal Harishchandra Raut - 9372705372 Branch: Shop No. 501, 5th Floor, M.V.Plaza, Survey No.254, 252, Above ICICI Bank, Nr Railway Stn. Virar (E) 401305, Maharashtra. Contact No.:- Rakesh Manohar Kandare - 9967337288

**CIN Number :-** U65923MH2013PLC248741

**PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE** 

E-Auction Sale Notice of 15 Days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of

Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and to the Borrowers/Guarantors/Mortgagors in particular, that the under mentioned property mortgaged to Motilal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited) will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", by way of "online e-auction" for recovery of dues and further interest, charges and costs etc. as detailed below in terms of the provisions of SARFAESI Act read with Rules 8 & 9 of Security Interest (Enforcement) Rules, 2002) through website motilaloswalhf.com"as per the details given below:							
Sr. No.	Borrower(s) / Guarantor(s) / Loan Account	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property	Reserve Price, EMD & Last Date of Submission of EMD	Date and Time of E-Auction		
1	LAN: LXPAN00315- 160017934 Branch : PANVEL Borrower: AKEEL AHMAD ABDUL HAMID SHAIKH Co-Borrower: PARVEEN AKEEL SHAIKH	(Rupees Twenty	2nd Floor, A Wing, Sameer Apartment, Latif Compound, Nadi Naka, Village Shlar, Bhiwandi, Thane,	Reserve Price: Rs. 29,09,375/- (Rupees Twenty Nine Lakh Nine Thousand Three Hundred & Seventy Five Only) EMD: Rs. 2,90,938/- (Rupees Two Lakh Ninety Thousand Nine Hundred & Thirty Eight Only) Last date of EMD Deposit: 10-09-2024	Date: 11-09-2024 11:30 AM to 05:00 PM (with unlimited extensions of 5 minute each)		
2	LAN: LXTIT00416- 170029217 Branch : TITWALA Borrower: RAMASHANKAR KANHAYALAL YADAV Co-Borrower:	25-05-2021 For Rs. 12,51,280/- (Rupees Twelve Lac Fifty One Thousand Two Hundred Eighty	Residency, Survey No.	Reserve Price: Rs.1846800/- (Rupees Eighteen Lakh Forty Six Thousand Eight Hundred Only) EMD: Rs. 184680/- (Rupees One Lakh Eighty Four Thousand Six Hundred & Eighty	Date: 11-09-2024 11:30 AM to 05:00 PM (with unlimited extensions		

**PREMSHILA** Only) Cha Dhaba, Thane **RAMASHANKAR YADAV** Maharashtra - 421501 LAN: LXKAL00315-22-02-2021 For | Flat No - 305, 3rd Floor, Rs. 16,79,234/- B - Wing, Mayuresh 160012626 **Branch: KALYAN** Darshan Society, S.no. (Rupees 104, H.no. - 3, Village Borrower: AJIT Sixteen Lac **RAGHUNATH JADHAV** Seventy Nine Asde Gaon, Sudarshan Co-Borrower: Thousand Two Nagar, Asde Pada, **RAGHUNATH** Hundred Thirty Thane Kalyan, **RAMKHANDRA JADHAV** Four Only) Maharashtra - 421301

(Rupees

Thousand

Only)

Floor,Bldg

Yamunai

Kelva(E),

No

Garden

Kole Village Dombivali

East, Near Z

Maharashtra, India

School, 421201 Thane

Floor, A Wing, Sai Deep

Apartment, Near Kelva

Station, Zanjroli Villege,

Maharashtra - 401404

Palghar,

01

Flat No - 206, 2nd Nine Thousand Three Hundred

18-01-2018 For LAN: LXKAL00115-**Rs. 12,97,979/-** Flat No 204, 2nd 160016542 **Branch: KALYAN** Twelve Lac **Borrower: DEVENDRA** Ninety Seven SHAMRAO GHORPADE Co-Borrower: ARTI Nine Hundred **DEVENDRA GHORPADE** Seventy Nine **LAN: LXNAI01316-**28-01-2021 For 170023683 Rs. 11,56,449/-**Branch: NAIGAON** (Rupees Eleven **Borrower: SARITA AJAY** Lac Fifty Six SAO

**ASHOK GAIKWAD** 

**LAN: LXVAS00316-**

**Borrower: PAWAN** 

**PAWANPRAKASH** 

**TIWARI** Guarantor

CHANDRAMANI

**RAMAJAG TIWARI** 

LAN: LXTIT00116-

**Branch: TITWALA** 

Borrower: JAYRAM

Co-Borrower: VAISHALI

LAN: LXMOKALY221-

**Borrower: MANGALA** 

**Branch: KALYAN** 

**BHAUSAHEB** 

**BHAUSAHEB** 

**NIRBHAVANE** 

160020704

**Branch: PEN** 

LAXMAN DANT

**SHEKHAR DANT** 

**LAN: LXKAL00316-**

**Branch: KALYAN** 

**Borrower: RAJAN** 

SANDESH MEHATA

LAN: LXVAS00316-

**Borrower: HASMUKH** 

**PRASHANT SANDESH** 

170042602

Co-Borrower:

**MEHATA** 

170035887

NARAYANLAL

**NARAYANLAL** 

**CHOUDHARY** 

170030797

170046162

**CHOUDHARY Co-**

**Borrower: GEETA** 

LAN: LXASA00316-

**Branch: ASANGAON** 

Borrower: AVINASH

**AVINASH JADHAV** 

LAN: LXKAL00416-

**Branch: KALYAN** 

**SANJAY JADHAV** 

**SWAPNIL JADHAV** 

LAN: LXPAN00314-

**Branch: PANVEL** 

**MANOJ GUPTA** 

**Borrower: MANOJ** 

LAN: LXVAS00317-

**SAKTIPADA MANNA** 

Co-Borrower: PINKI

180060609

**Branch: VASAI** 

**Borrower: ASIT** 

**ASIT MANNA** 

JAWAHARLAL GUPTA

Co-Borrower: REKHA

150000679

**Borrower: SWAPNIL** 

Co-Borrower: SWATI

**GULABRAO JADHAV** 

Co-Borrower: ASHVINI

**NIRBHAVNE Co-**

**Borrower: KETAN** 

LAN: LXPEN00115-

Borrower: SHEKHAR

Co-Borrower: MANGAL

**GOPAL JOSHI** 

JAIRAM JOSHI

170031560

**CHANDRAMANI TIWARI** 

Co-Borrower: SEEMA

**Branch: VASAI** 

170037892

**PRAKASH** 

Thousand Four Co-Borrower: Hundred Forty AJAYKUMAR MOTI SAO Nine Only) LAN: LXPAN00116-170026212 **Branch: PANVEL Borrower: SIDDHANT ASHOK GAIKWAD** Co-Borrower: YOGESH

12-09-2023 For Rs. 14,57,723/-(Rupees Fourteen Lac Fifty Seven Thousand Seven Hundred Twenty Three Only)

Hundred Forty | 401208

Eight Only)

Lac Fourteen

Thousand Six

**Hundred Thirty** 

Five Only)

11-07-2023 For

Rs. 13,02,694/-

(Rupees

Thirteen Lac

Two Thousand

Six Hundred

Ninety Four

Only)

23-06-2021 For

Rs. 9,02,284/-

(Rupees

Nine Lac Two

Thousand Two

Hundred Eighty

Four Only)

12-09-2023 For

Rs. 12,41,974/-

(Rupees Twelve

Lac Forty One

Thousand

Nine Hundred

Seventy Four

Only)

Lac Ninety

Thousand Four

Hundred Forty

Four Only)

23-06-2021 For

Rs. 13,40,662/-

(Rupees

Thirteen Lac

Forty Thousand

Six Hundred

Sixty Two Only)

03-11-2023 For

Rs. 11,98,546/-

(Rupees Eleven

Lac Ninety Eight

Thousand Five

**Hundred Forty** 

Six Only)

(Rupees Nine

Lac Ninety Nine Village-

Rs. 11,90,444/- | Floor,

Thousand Four Thane, Maharashtra

26-06-2023 For On The Land Bearing

Rs. 15,14,635/- City Survey No. 37

Rupees Fifteen Situate, Lying And Being

Flat No 104, 1st Flr Mahariti Sankul. Survey No.450, Hissa No.19, Opp. Madarsa Samrat Nagar, Mouje Neral, Dist. Raigad Maharashtra - 410101 09-02-2023 For

Flat No. 002 On The

Ground Floor, In B-Wing

Of The Biulding Known

As "Jay Malhar Complex"

At Mouje Shelar, Near

Chandrakant Complex,

Wada Road, Bhiwandi,

Taluka- Bhiwandi, Dist.

Thane - 421302. Area

Admeasuring - 812 Sq. Fts.

(Built Up Area) Equivalent

Flat No.102, 1st Floor,

B-Wing, Dariye Mahal,

No.8/10. At Manda,

Near Panchvati Park

Titwala West, Thane

- 11, 3rd

Shrushti

Survey

Apt.

Mandir,

(West)

Prathana

Bhiwandi,

Thane,

H No.5

Maharashtra

Maharashtra 421605.

No. - 2, Plot No. - 6

Near Shekhar Mandir,

Mouje Bhuvaneshwar

Plat No.a-004, Ground

Sudama

Village Shivaji Nagar,

Taluka Kalyan, Dist-

Dapoli Road, S No.

456, Village Umroli

(W), Dist. Palghar,

Maharashtra - 401305

Flat No. - 103, 1st Floor,

Bulding No. - 23, Maitri

Park, Survey No. - 114

(Pt), Kalher, Bhivandi,

Flat No. 302 3rd Floor

A Wing Bldg. No 47

Mamta Bldg Sector 2

Karam Residency Near

Sapphire Villas Project

Shahapur 0 0 Dhasai

421306 Raigarh(Mh)

Flat No. 4 On The Ground

Floor, In The Building

Known As "Chandika

No. 11 Sitauted At

Vasai,

Admeasuring: - 280 Sq.

Palghar-401208.

Cosntructed

Chandrapada,

Dist-

Area

Ft. I.e. 26.02 Sq. Mtrs. Built Up Area financialexp.epapr.in

Maharashtra

Darshan"

09-01-2023 For On The Land Bearing

Rs. 9,99,512/- Survey No 108 Hissa

Thousand Five Wakipada, Chandrapada

Hundred Twelve Road, Naigaon (East),

Taluka

Thane, Maharashtra

Raigad, Maharashtra

Flat No.

Apartment.

Floor

402109

S.no.80,

Khandoba

Dombivali

Thane.

421202

11-05-2023 For Flat No. B/101, St

(Rupees Eleven | Swapralok Residency,

15-11-2019 For Flat No - 103, 1st Flr,

Rs. 10,21,100/- B Wing, Om Haresh

(Rupees Ten | Apartment, S No 5/7/P,

Hundred Only) Maharashtra - 421306

421302

Lac Twenty One Kongaon,

Thousand One Kalyan,

Vasundri Road,

To 75.46 Sq. Mtrs.

Three Thousand Three Hundred Rs. 15.17.448/- Flat No 306, 3rd Floor

& Six Only) EMD: Rs. 1,57,331/-(Rupees One Lakh Fifty Seven Thousand Three Hundred & Thirty One Only) Last date of EMD Deposit: 10-09-2024 Reserve Price: Rs. 14,98,318/-(Rupees Fourteen Lakh Ninety **Eight Thousand Three Hundred** & Eighteen Only) (Rupees Fifteen | Madhuli Apt. Navjeevan EMD: Rs. 1,49,832/-Lac Seventeen Rd, Vasai, Palghar,

(Rupees One Lakh Forty Nine Thousand Eight Hundred & extensions Thirty Two Only) of 5 minute Last date of EMD Deposit: 10-09-2024 Reserve Price: Rs. 14,94,010/-

EMD: Rs. 1,49,401/-

Last date of EMD

Deposit:10-09-2024

Reserve Price: Rs. 14.58.223/-

(Rupees Fourteen Lakh Fifty

Eight Thousand Two Hundred 8

Twenty Three Only)

EMD: Rs. 1,45,822/-

(Rupees One Lakh Forty Five

Thousand Eight Hundred &

Twenty Two Only)

Last date of EMD Deposit:

10-09-2024

Reserve Price: Rs. 14,43,452/-

(Rupees Fourteen Lakh Forty

Three Thousand Four Hundred

& Fifty Two Only)

EMD: Rs. 1,44,345/-

(Rupees One Lakh Forty Four

Thousand Three Hundred &

Forty Five Only)

Last date of EMD Deposit:

10-09-2024

Reserve Price: Rs. 13,84,888/

(Rupees Thirteen Lakh Eighty

Eighty Eight Only)

EMD: Rs. 1,38,489/-

(Rupees One Lakh Thirty Eight

Thousand Four Hundred &

Eighty Nine Only)

Last date of EMD Deposit:

10-09-2024

Reserve Price: Rs. 13.79.576/-

Seventy Six Only)

EMD: Rs. 1,37,958/-

(Rupees One Lakh Thirty Sever

Thousand Nine Hundred & Fifty

Eight Only)

Last date of EMD Deposit:

10-09-2024

Reserve Price: Rs. 13,30,000/-

(Rupees Thirteen Lakh Thirty

Thousand Only)

EMD: Rs. 1,33,000/-

(Rupees One Lakh Thirty Three

Thousand Only)

Last date of EMD Deposit:

10-09-2024

Reserve Price: Rs. 13,20,444/-

(Rupees Thirteen Lakh Twenty

Thousand Four Hundred & Forty

Four Only)

EMD: Rs. 1.32.044/-

(Rupees One Lakh Thirty Two

Thousand &Forty Four Only)

Last date of EMD Deposit:

10-09-2024

Reserve Price: Rs. 12,34,451/-

(Rupees Twelve Lakh Thirty

Four Thousand Four Hundred 8

Fifty One Only)

EMD: Rs. 1,23,445/-

(Rupees One Lakh Twenty

Three Thousand Four Hundred

& Forty Five Only)

Last date of EMD Deposit:

10-09-2024

Reserve Price: Rs. 12,29,008/-

(Rupees Twelve Lakh Twenty

Nine Thousand & Eight Only)

EMD: Rs. 1,22,901/-

(Rupees One Lakh Twenty Two

Thousand Nine Hundred & One

Last date of EMD Deposit:

10-09-2024

Date: (Rupees Fourteen Lakh Ninety 11-09-2024 Four Thousand & Ten Only) 11:30 AM to 05:00 Rupees One Lakh Forty Nine PM (with Thousand Four Hundred & One unlimited extensions of 5 minute

to 05:00

PM (with

unlimited

each)

each) Date: 11-09-2024 11:30 AM to 05:00 PM (with

unlimited extensions of 5 minute each) Date: 11-09-2024 11:30 AM

to 05:00 PM (with unlimited extensions of 5 minute each) Date: 11-09-2024 Four Thousand Eight Hundred & 11:30 AM to 05:00 PM (with

unlimited extensions of 5 minute each) (Rupees Thirteen Lakh Seventy 11-09-2024 11:30 AM to 05:00 PM (with unlimited

extensions of 5 minute each) Date: 11-09-2024 11:30 AM to 05:00 PM with unlimited

extensions

of 5 minute

each)

Date:

11-09-2024

11:30 AM

to 05:00

PM (with

unlimited

extensions

of 5 minute

each)

Date:

11-09-2024

11:30 AM

to 05:00

PM (with

unlimited

extensions

of 5 minute

each)

Date:

11-09-2024

11:30 AM

to 05:00

PM (with

unlimited

extensions

of 5 minute

each)

Branch: VASAI Borrower: REKHADEVI LAN:

LAN:

LAN:

SALVI

SALVI

LAN:

YADAV

Place: Maharashtra

Date: 22.08.2024

32

Lac Sixty Three SANJAY SINGH Thousand Nine Co-Borrower: SANJAY HARI SINGH LXASA00116-170026015 **Branch: ASANGAON Borrower: JITENDRA** VILAS JADHAV Co-Borrower: VAISHALI JITENDRA JADHAV

LXVIR00215-160017564

**Borrower: GANESHS** 

PRAJAKTA GANESH

LXVIR00216-170037005

KUMAR MULCHANDRA

Co-Borrower: JAIDEVI

SURESH KUMAR YADAV

Terms and Conditions of E- Auction:

69696, E-mail ID: contact@auctionbazaar.com.

Branch: VIRAR

Co-Borrower:

**Branch: VIRAR** 

**Borrower: SURESH** 

Hundred Eighty Only) 08-08-2023 For Rs. 5,12,205/-(Rupees Five Lac Twelve Thousand Two Hundred Five Only)

H.no.

Flat No-001. Ground Floor, Mhatre Appt 340, Village-Ranjnoli, Tal- Bhiwandi, Dist- Thane, Thane, Maharashtra 421302 Flat No. B/309 Floor **04-05-2019** For 3rd Wing B Sai Siddhi Apartment Prathmesh

Nagar S.no.87 H.

to 05:00 EMD: Rs. 59,344/-PM (with unlimited Hundred & Forty Four Only) extensions of 5 minute 10-09-2024 each) Date: 11-09-2024 (Rupees Five Lakh Only) 11:30 AM to EMD: Rs. 50,000/-05:00 PM (Rupees Fifty Thousand Only) (with unlimited Last date of EMD Deposit: extensions

The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may visit to the Web Portal: https://www.auctionbazaar.com/ of our e-Auction Service Provider, M/s. ARCA EMART PRIVATE LIMITED for bidding information & support, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online. The interested buyers may go through the auction terms & conditions and process on the same portal and may contact to Vishal Harishchandra Raut - 9372705372, Milind Pawar - 9372705546, Rakesh Manohar Kandare - 9967337288 details available in the above mentioned Web Portal and may contact their Centralised Help Desk: + 91 83709 **Authorised Officer** 

170046883 10-11-2023 For Rs. 10,53,678/-**Branch: PEN Borrower: ANIL** (Rupees Ten CHANDRAKANT Lac Fifty Three MOKASHI Co-Borrower: AMRUTA Six Hundred ANIL MOKASHI Seventy Eight **Guarantor: SURESH VISHNU PATIL 14-09-2021** For LAN: LXPAN00115-160010160 **Branch: PANVEL Borrower: VAIBHAV** RAMCHANDRA SHINDE Co-Borrower: VINAYAK RAMCHANDRA SHINDE

LAN: LXVAS00316-

170040374

**Branch: VASAI** 

Co-Borrower:

VIRAR

20

**Borrower: VIKAS** 

KANHAIYALAL YADAV

**SUMANBEN YADAV** 

LAN: LXVIR00217-

180062840 Branch:

**Borrower: RAVINDRA** 

Co-Borrower: MEGHA

SHANTARAM PATIL

**RAVINDRA PATIL** 

LAN: LXVAS00316-

**Borrower: ANKUSH** 

Co-Borrower: RUPALI

LIMBAJI LAVATE

ANKUSH LAVTE

LAN: LXPAN00115-

Branch : PANVEL

**Borrower: BHARAT** 

LAXMAN CHIKANE

**BHARAT CHIKANE** 

LAN: LXVIR00115-

VIRAR

160014053 Branch:

**Borrower: RIZWAN** 

**ABDULMANNAN SHAH** 

LAN: LXKAL00316-

170024658 Branch:

Borrower: VISHRAM

MOTIRAM KAWALE

VISHRAM KAWALE

LAN: LXKAR03519-

200075315 Branch:

**Borrower: BAJRANG** 

Co-Borrower: NAYANA

SHRAVAN AMBULE

BAJRANG AMBULE

Co-Borrower: SUNANDA

**MANNAN SHAH** 

Co-Borrower:

ZAHERABI

**KALYAN** 

**KARJAT** 

Co-Borrower: SADHANA

160004179

170040178

**Branch: VASAI** 

LAN: LXPEN00316-

Rs. 12.34.706/- Flat No. - 105. 1st (Rupees Twelve Floor, Arya Residency, Lac Thirty Four House No. - 236, Pale Thousand Budruk, Seven Hundred Panvel Road, Raigarh, Maharashtra - 410206 Six Only) 29-09-2018 For Rs. 8,79,899/-

(Rupees

08-08-2023 For

Rs. 13,87,070/-

Thirteen Lac

Eighty Seven

Thousand

Seventy Only)

11-05-2023 For

Rs. 9,56,988/-

(Rupees Nine

Lac Fifty Six

Thousand Nine

Hundred Eighty

Eight Only)

Rs. 9,57,182/-

(Rupees Nine

Lac Fifty Seven

Hundred Eighty

Two Only)

Rs. 8,45,903/-

(Rupees Eight

Lac Forty Five

Only)

23-06-2021 For

Rs. 7,80,253/-

(Rupees Seven

Lac Eighty

Thousand Two

**Hundred Fifty** 

Three Only)

11-12-2023 For

Rs. 8,63,497/-

(Rupees Eight

Lac Sixty Three

Thousand Four

**Hundred Ninety** 

Seven Only)

29-09-2018 For

Rs. 9.85.548/-

(Rupees Nine

Lakh EightyFive

Hundred Three Raigad

(Rupees

Thousand

Only)

Reserve Price: Rs. 11,40,000/-Flat No. C/201, 2nd Floor, Ideal City Bldg No. 02, Type A Eight Lakh SeventyNine A1 B , Umaroli , Dist Thane Thousand Eight - Palghar, -401203 - Maharashtra **Hundred Ninety** Nine Only)

Flat No.

Gaon Naka,

Apartment,

No. 245/1,

Kharbav,

400613

Thousand Nine | Mandir 400703 Panvel

India

Wing,

Taluka

Bhiwandi,

Floor.

Silsila

Nagari.

39/374

72/4/A.

A-Wing,

H.no.13a,

Dawadi.

/9

No/

Ground Floor, A

Villa, Survey No/ -

District - Thane, Near

Janta Chicken Shop,

Maharashtra - 421302

Flat No. 2016. 2nd

Village

Maharashtra

Pandurang

Bhiwandi.

Kopar

Thane.

No.

C-Building,

Phase-3. Ekta

Survey No.

Jay Malhar

Kalyan

Mouje

Vibhag

72/4/C

83/9, Pimpri, Thane,

Flat No.102, 1st Floor,

Apartment, S.no.121,

421301 Maharashtra

Shree Sacchai Mata

Park Room No. 101,

1st Floor, A Wing Oswal

Park B/H Jain Mandir

Maharashtra 400612

002

Nr.

Floor,

Flat No. 403, 4th Floor,

A Wing, Building Green

City, Survey No. 30,

Hissa No. 4, Mouje-

Khardi Budruk, Taluka-

Mangaon, Dist-Raigad,

Koliwada,

101, 1st

Kharbav

Nakoda

Of Village

Bhiwandi,

Survey

Maharashtra 402117

(Rupees One Lakh Fourteen unlimited Thousand Only) extensions Last date of EMD Deposit: of 5 minute 10-09-2024 each) Date: Reserve Price: Rs. 11,40,000/ 11-09-2024 (Rupees Eleven Lakh Forty 11:30 AM Thousand Only) to 05:00 EMD: Rs. 1,14,000/-PM (with (Rupees One Lakh Fourteen unlimited Thousand Only) extensions Last date of EMD Deposit:

Maharashtra Γhane, of 5 minute 400601 10-09-2024 each) Reserve Price: Rs. 11,21,550/-Date: (Rupees Eleven Lakh Twenty Flat No 401, 4th Floor, 11-09-2024 One Thousand Five Hundred & C Wing, Martha Apt, 11:30 AM Plot Bearing, House Fifty Only) to 05:00 No 2433/1/2/4, 2970, EMD: Rs. 1,12,155/-PM (with 2969, Village Achole, (Rupees One Lakh Twelve unlimited Nallasopara Thousand One Hundred & Fifty extensions Thane, Maharashtra Five Only) of 5 minute 401203 Last date of EMD Deposit: each) 10-09-2024 Reserve Price: Rs. 10,37,311/-Date:

(Rupees Ten Lakh Thirty Seven 24-08-2021 For Flat No. - 01, Ground 11-09-2024 Thousand Three Hundred & Floor, C - Wing, Chupke 11:30 AM Eleven Only) to 05:00 Chupke, Karrm Nagri, EMD: Rs. 1,03,731/-Phase - 4, Ekta Weight PM (with (Rupees One Lakh Three Thousand One | Bridge, Pimpiri Village, unlimited Thousand Seven Hundred & Thane, Maharashtra extensions Thirty One Only) of 5 minute Last date of EMD Deposit: each) 10-09-2024 Date: **30-08-2017** For Flat No 507 Floor 11-09-2024 Reserve Price: Rs. 10,00,000/-Wing A Shree Datta 11:30 AM (Rupees Ten Lakh Only) Niwas Vashi Gaon Navi Mumbai Behind Datta

to 05:00 EMD: Rs. 100000/-PM (with (Rupees One Lakh Only) unlimited Last date of EMD Deposit: extensions 10-09-2024 of 5 minute each) Reserve Price: Rs. 9,48,645/-Date: (Rupees Nine Lakh Forty Eight 11-09-2024 Thousand Six Hundred & Forty 11:30 AM Five Only) to 05:00 PM (with EMD: Rs. 94,865/-(Rupees Ninety Four Thousand unlimited Eight Hundred & Sixty Five Only) extensions Last date of EMD Deposit: of 5 minute 10-09-2024 each)

Reserve Price: Rs.911269/-Date: (Rupees Nine Lakh Eleven 11-09-2024 housand Two Hundred & Sixty 11:30 AM to 05:00 Nine Only) EMD: Rs. 91.127/-PM (with (Rupees Ninety One Thousand One unlimited Hundred & Twenty Seven Only) extensions Last date of EMD Deposit: of 5 minute 10-09-2024 each) Date: Reserve Price: Rs. 8,55,000/-11-09-2024 (Rupees Eight Lakh Fifty Five 11:30 AM Thousand Only) to 05:00 EMD: Rs. 85,500/-PM (with (Rupees Eighty Five Thousand unlimited

Five Hundred Only) extensions Last date of EMD Deposit: of 5 minute 10-09-2024 each) Date: Reserve Price: Rs. 8,00,000/-11-09-2024 (Rupees Eight Lakh Only) 11:30 AM EMD: Rs. 80,000/to 05:00 (Rupees Eighty Thousand PM (with Only) unlimited Last date of EMD Deposit: extensions 10-09-2024 of 5 minute

each) Reserve Price: Rs. 7,83,769/-Date: (Rupees Seven Lakh Eightv 1-09-2024 hree Thousand Seven Hundred 11:30 AM & Sixty Nine Only) to 05:00 EMD: Rs. 78,377/-PM (with (Rupees Seventy Eight unlimited Thousand Three Hundred & extensions Seventy Seven Only) of 5 minute Last date of EMD Deposit: each) 10-09-2024 Date:

11-09-2024

11:30 AM

to 05:00

PM (with

unlimited

extensions

of 5 minute

each)

Date:

11-09-2024

11:30 AM

05:00 PM

extensions

of 5 minute

each)

Date:

11-09-2024

11:30 AM

to 05:00

PM (with

unlimited

extensions

each)

Date:

11-09-2024

11:30 AM

to 05:00

PM (with

unlimited

extensions

of 5 minute

each)

Date:

11-09-2024

11:30 AM

(Rupees Seventy Thousand Last date of EMD Deposit: 10-09-2024 Reserve Price: Rs. 6,71,420/-(Rupees Six Lakh Seventy One Thousand Four Hundred & Twenty Only)

Reserve Price: Rs. 7,00,000/-

(Rupees Seven Lakh Only)

EMD: Rs. 70,000/-

to 05:00 EMD: Rs. 67,142/-PM (with (Rupees Sixty Seven Thousand unlimited One Hundred & Forty Two Only) extensions Last date of EMD Deposit: of 5 minute 10-09-2024 each) Reserve Price: Rs. 6,65,000/-Date: 11-09-2024 (Rupees Six Lakh Sixty Five 11:30 AM to Thousand Only)

EMD: Rs. 66,500/-(Rupees Sixty Six Thousand (with unlimited Five Hundred Only) Last date of EMD Deposit: 10-09-2024 Reserve Price: Rs. 6,11,763/-(Rupees Six Lakh Eleven

Thousand Seven Hundred & Sixty Three Only) EMD: Rs. 61.176/-10-09-2024

of 5 minute (Rupees Six Lakh Five

Thousand Five Hundred & Fifty Five Only) EMD: Rs. 60,556/-(Rupees Sixty Thousand Five Hundred & Fifty Six Only) Last date of EMD Deposit:

Reserve Price: Rs. 5,93,437/-(Rupees Five Lakh Ninety Three Thousand Four Hundred & Thirty Seven Only) (Rupees Fifty Nine Thousand Three

Last date of EMD Deposit: Reserve Price: Rs. 5,00,000/-

Date: Reserve Price: Rs. 2.00.000/--004. 11-09-2024 Ground Floor, A (Rupees Two Lakh Only) 11:30 AM to EMD: Rs. 20.000/-Radhakrishna 05:00 PM Village (Rupees Twenty Thousand (with unlimited Dhokali. Only) extensions Thane, Last date of EMD Deposit: of 5 minute Maharashtra - 421001 10-09-2024 each)

**Motilal Oswal Home Finance Limited** (Earlier Known as Aspire Home Finance Corporation limited)

of 5 minute Last date of EMD Deposit: each) 10-09-2024 Reserve Price: Rs. 18,17,829/ Date: (Rupees Eighteen Lakh

11-09-2024 Seventeen Thousand Eight 11:30 AM Hundred & Twenty Nine Only) to 05:00 EMD: Rs. 1,81,783/-PM (with (Rupees One Lakh Eighty One unlimited Thousand Seven Hundred & extensions Eighty Three Only) of 5 minute Last date of EMD Deposit: each) 10-09-2024 Reserve Price: Rs. 17,22,439/-Date: (Rupees Seventeen Lakh Twenty Two Thousand Four

Hundred & Thirty Nine Only)

EMD: Rs. 1.72.244/-

Rupees One Lakh Seventy Two

Thousand Two Hundred & Forty

Four Only)

Last date of EMD Deposit:

10-09-2024

(Rupees Fifteen Lakh Seventy

& Seventy Four Only)

EMD: Rs. 1,57,937/-

(Rupees One Lakh Fifty Seven

Thousand Nine Hundred & Thirty

Seven Only)

Last date of EMD Deposit:

10-09-2024

Reserve Price: Rs. 15,73,306/

(Rupees Fifteen Lakh Seventy

11-09-2024 11:30 AM to 05:00 PM (with unlimited extensions of 5 minute each) Reserve Price: Rs. 15,79,374/-Date:

11-09-2024 11:30 AM to 05:00 PM (with unlimited extensions of 5 minute each) Date: 11-09-2024 11:30 AM to 05:00 PM (with

unlimited extensions of 5 minute each) Date: 11-09-2024 11:30 AM

**Guarantor: SHRADHA** SHRIDHAR INGAWALE LAN: LXKAL00815-160004394 Branch: KALYAN Borrower: SACHIN SURENDRA DESHPANDE Co-Borrower: SHWETA MAHADEV CHAVAN LAN: LXKAL00315-160010528 Branch:

**KALYAN** 

KALYAN

Borrower: RENU

NAGESH TRIPATHI

UDRADEO TRIPATHI

LAN: LXKAL00115-

160004952 Branch:

**Borrower: VINAYAK** 

Co-Borrower: SHIVAJI

LXVIR00115-160013414

KASHINATH DHANRAO

KASHINATH DHANRAO

LXKAL00315-160014347

Branch: KALYAN

**GOVIND DALVI** 

SANTOSH DALVI

**Borrower: SANTOSH** 

Co-Borrower: BHARTI

LXPAL00115-160017532

Branch : PALGHAR

**Borrower: AVINASH** 

Co-Borrower: AART

LXVAS00316-170041112

**Borrower: AVINASH** 

Co-Borrower: ASMI

**AKANATH YESAWARE** 

AVINASH YESAWARE

LXVAS00416-170046658

**AVINASH SAWANT** 

Branch: VASAI

GOVIND SAWANT

SHIVAJI JADHAV

**BHIKAJI JADHAV** 

**Branch: VIRAR** 

Co-Borrower:

SHASHIKALA

LAN:

I AN:

**Borrower: SANKET** 

Thousand Five **Hundred Fourty** Eight Only) 08-02-2018 For Rs. 5.88.615/-Co-Borrower: NAGESH

(Rupees Five Lac Eighty Eigh Thousand Six Hundred Fifteen Only)

Rs. 7,78,536/-

(Rupees Seven

Lac Seventy

Eight Thousand

Five Hundred

Thirty Six Only)

06-06-2023 For

Rs. 5,00,760/-

(Rupees Five

Lac Seven

Only)

09-03-2024 For

Rs. 8.67.632/-

(Rupees Eight

Lac Sixty Seven

Thousand Six

**Hundred Thirty** 

Two Only)

23-06-2021 For

Rs. 7,39,111/-

(Rupees Seven

Lac Thirty Nine

Thousand One

Hundred Eleven

Only)

23-06-2021 For

Rs. 7.63.980/-

(Rupees Seven

Rs. 6,00,466/-

(Rupees Six

Lac Four

Hundred Sixty

Six Only)

Rs. 4,55,627/-

(Rupees Four

Lac Fifty Five

Thousand Six

Seven Only)

**23-06-2021** For Flat No.

Hundred Twenty Kalyan,

Wing,

Adivali

Apartment,

Hundred Sixty

421302 Bhiwandi Thane Maharashtra Flat No.103, 1st Floor, 08-06-2022 For Saichha Apartment, Rs. 6,44,637/-Behind (Rupees Six Farmhouse, Lac Forty Four

Belare Vangani (West), Taluka-Thousand Six Ambernath. Dist. Hundred Thirty Γhane, Maharashtra Seven Only) 421503 29-07-2019 For

Manore

Mandir

421005

Maharashtra

Flat No.4,

Nalasopara

Floor, Survey No.

Govind Nagar, Phool

Virar

Apartment,

Palghar,

East,

Taluka-

Palghar,

401209

Siddhi

Pada,

District

Naringi,

District

No 301, Floor Flat A-Wing Satyam Shivam Apartment S.no. 20, H.No. 43A Chinchpada Kamani. Ambernath, Kalyan, Thane, Maharashtra 421306

Flat No.8 Grd Floor A-Wing Ashtavinayak Building Survey No.11 Hissa No.-6 Village

Near Datta Ulhasnagar Thane Ground Floor, Shree Sadguru Krupa, Bilalpada, S.No. 145, Hissa No.3/A,

East, Vasai, Dist. Maharashtra Flat No. - 301, 3rd 90. Hissa No - .2, Sai

(Rupees Sixty One Thousand One Hundred & Seventy Six Only) Last date of EMD Deposit: Reserve Price: Rs. 6,05,555/-

Maharashtra - 401305 Flat No. - 408, 4th

Floor, Survey No. 206, Hissa No. - 22, Om Shree Vardvinayak Co Op Housing Ltd., Virar East, Palghar, Maharashtra - 401203 10-09-2024

No. 5 Phoolpada Prathmesh Nagar [Z.P.

Marathi School] 401101 10-09-2024 of 5 minute Thane Maharashtra each)

### **PUBLIC NOTICE**

Client Smt.Regina Raymond Fernandes is th absolute owner of Flat No.203, 2nd Floor admeasuring 330 sq.ft builtup, Building No.G Shri Balaji Co-op. Hsg. Soc. Ltd." situated a Survey No.212, Hissa No.7, Plot No.1 & 2, a Mouje Chole, Taluka Kalyan within Dombivil of Kalyan Municipal Corporation, ("the said Flat Premises"). It is hereby informed by m Client that below chain of Agreement related o the said Flat Premises is lost/misplaced and not traceable after due and diligent search and also registered Lost of Property Documen vide 0790/2024 dated 17/07/2024 before the Dombivili Police Station No. i.e. Origina Agreement for Sale of Flat registered before he Joint Sub Registrar of Assurances bearing No. 1464 Cha dated 11th July 1995 made and xecuted between "BUILDÉR/DEVELOPER of "Shri Balaji CHSL" i.e. M/s Shiv Enterprise of the one part and "MR. PRAKASH K NAIR of the other part as the First Purchaser.

My client Smt.Regina Raymond Fernande s the present member of Shri Balaji Co-op lsg. Soc. Ltd and as member is holding five (5) fully paid-up shares of face value Rs.50/ Rupees Fifty only) each, of the aggregate value of Rs.250/- (Rupees Two Hundred and Fifty only) bearing distinctive Nos. 5 to 55 (both inclusive) bearing Share Certificate no. 38 (Original Reg No.31). My Client is intend to sell and transfer the bove mentioned flat and shares to the

potential purchaser Any person(s) rightfully claiming to be in possession of or having charge or an beneficial right, title or interest in respect of the said Original Agreement for Sale of Flat, s requested to return the Original Agreemen for Sale of Flat to the undersigned on the address given herein below within 15 days from the date of publication hereof and inforr any beneficial right, title or interest in respec hereof alongwith supporting documents and or Any and all person(s) having any claim objection in respect of the above mentione Flat and Shares or any part thereof including claim/objection as and by way of sale exchange, mortgage, gift, lien, trust, lease possession, inheritance, easement, licens or otherwise, the same, if any, claim raise within 15 days from the date of publication nereof and inform any beneficial right, title or interest in respect thereof alongwit supporting documents, failing which suc claim/objection, if any, shall be deemed vaived/abandoned and not exists and will be onsidered as having been waived and the transaction between the my client and the ntended Purchaser in respect of the above mentioned flat and Shares will be completed THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ft builtup, Building No.G, "Shri Balaji Co-op Hsg. Soc. Ltd." situated at Survey No.212 Hissa No.7. Plot No.1 & 2. at Mouie Chole Taluka Kalyan within Dombivili of Kalyar Municipal Corporation.

Dated : 22/08/2024 Mr. Ravi V. Chidurala Advocate, High Court Bombay Shop No. 5, Om Sai SRA CHSL, Khedgall Sayani Road, Mumbai – 400025 Mobile No. 9833770746 Email: advocate.ravichidurala@gmail.com

Advocate for Clien

Place : Mumbai

दीड लाख

सोलापूर,

शुल्क विभागाचे

हातभट्टीमुक्त गाव

सुरू आहे. तरीही,

जिल्ह्यात जवळपास

हातभट्टी दारू तयार

होते, अशी माहिती

तत्कालीन अधीक्षक

नितीन धार्मिक यांनी

संकलित केली होती

त्यांनी अडीच वर्षांत

लिटर रसायन, दीड

लाख लिटर हातभट्टी

ताडी राज्य उत्पादन

शल्क विभागाने जप्त

केली. हे प्रमाण कमी करून गावागावातील

तरुणांना

व्यसनापासून

नूतन पोलिस

अधीक्षक अतुल

कुलकर्णी व राज्य

उत्पादन शुल्कच्या

अधीक्षक भाग्यशी

सण-उत्सव साजरे

करणारे शहर म्हणून

सोलापूरची राज्यभर

ओळख आहे. दुसरी

ताडी व हातभट्टीचा

जिल्हा अशी देखील

वर्षांपासून असलेली

ही ओळख अद्याप

पूर्णपणे कोणालाही

पुसता आली नाही

ही वस्तुस्थिती आहे.

जिल्ह्यातील मुळेगाव

तांडा, तळे हिप्परगा,

कोंडी, दोड्डी अशा

विशिष्ट भागात

मोठ्या प्रमाणावर

हातभट्टी तयार होते.

ओळख म्हणजे

आहे. १५ ते २०

जाधव यांच्यापुढे

आहे. सर्वाधिक

रोखण्याचे आव्हान

व ४० हजार लिटर

तब्बल २२ लाख

राज्य उत्पादनचे

असे अभियान

१२० ठिकाणी

दि.२१ : पोलिसांचे

ऑपरेशन परिवर्तन

आणि राज्य उत्पादन

नष्ट

लिटर हातभट्टी

### जाहीर सूचना

**श्री. मुझफ्फर झमान जमलानी** हे दी अमर इंडस्ट्रीयल प्रमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पत्त अमर इंडस्ट्रीयल इस्टेट, कुर्ला-अंधेरी रोड, साकिनाका अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२ या जागेचे सदस्य होते आणि औद्योगिक युनिट/गाळा क्र.२५, तळमजला आणि सोसायटी भागप्रमाणपत्र क्र.५४ चे अनक्रमांक १२६ ते १३० (दोन्हीसह) चे धारक होते सोसायटीच्या इमारतीमधील रु.२५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्ससह सदस्य नोंदणी क्र.१९ चे धारक होते, यांचे मुंबई येथे दिनांक २४.०५.२००९ रोजी कोणतेही वारसदार . 1 नेमता निधन झाले.

**थ्री. तन्वीर झमान जमलानी** हे मयताचे कायदेशी वारसदार व प्रतिनिधी असन त्यांनी सोसायटी नागप्रमाणपत्र क्र.५४ चे अनुक्रमांक १२६ ते १३० (दोन्हीसह) आणि सदस्य नोंदणी क्र.१९ बाबत त्यांच्य नावे भाग प्रमाणपत्र वितरणासह त्यांच्या नावे मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणास सोसायटीकडे अर्ज

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत तभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ **दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील . भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपः वेतरणामाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्य गुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह . गोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल। . मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या गंडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील ारतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य . नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्टार निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी समाप्तीच्या तारखेपर्यंत स.१०.०० ते सायं.५.०० दरम्या

उपलब्ध आहेत. ठिकाण: मंबई दिनांक: २२.०८.२०२४

च्या वतीने व करित दी अमर इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑपरेटिव

### जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशी श्रीमती कविता यवराज गौंडर, विवहापर्वीचे नाव कमारी कविता **नगदीश परदेशी,** पॅन कार्ड क्र.एएक्सयुपीपी८९६३ए, आधार कार्ड क ३१८५ ११५०८ ८३१५ यांच्याकडे निसामी जागा अर्थात फलॅर **क्र.६०३,** मालवणी रामदेव को.हौ.सो. लिमिटेड, प्लॉट क्र.३१, म्हाडा लेआऊट, मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००९५ (यापुढे सदर फ्लॅट जागा म्हणून संदर्भ) या जागेचे संपूर्ण अधिकार त्यांची आई श्रीमती शीला जगदीश परदेशी (मालाड (पश्चिम), मुंबई येथे ११.०१.२०१८ रोजी निधन), यांचे निधनानंतर, त्यांचे वडील श्री. नगदीश सुखलाल परदेशी (ऐरोळी, नवी मुंबई येथे १६.०१.२०२० रोजी निधन) यांचे निधनानंतर आणि अन्य कायदेशीर वारसदार १) **श्री. अमित जगदीश परदेशी,** थोरला भाऊ यांनी माझ्या अशिलाच्य नावे सदर फ्लॅट जागेच्या हस्तांतरणासाठी त्यांचे ना-हरकत देण्यास तयारी दर्शविली असल्याने त्यांच्याकडे सर्व अधिकार, हक, हित आहेत आणि माझ्या अशिलांच्या वतीने मी याद्वारे सदर फ्लॅट जाग श्रीमती कविता युवराज गौंडर यांच्या नावे हस्तांतरणासाठी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** माझ्या अशिलाच्या नावे ालमत्तेतील मयत सदस्याचे शेअर्स व हित हस्तांतरणासाठी त्यांचे दाव आक्षेपबाबत योग्य दस्तावेज तसेच योग्य पुराव्यांच्या प्रतिसह वारसदा किंवा दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याकडून दावा किंवा आक्षेप मागवित आहेत. यात कसूर केल्यास असे समजले जाईल की, कोणासही अधिकार, हक्क, दावा किंवा मागणी नाही आणि असल्यास ते त्या केले आहेत आणि तद्नंतर कोणताही अधिकार/दावा विचारात घेतला गणार नाही आणि माझे अशील **श्रीमती कविता युवराज गौंडर** यांच नावे **फ्लॅट जागा** निश्चित केले जाईल.

ठिकाण: मंबर्ड गिरीश एम. जैन वकील उच्च न्या<u>याल</u>य दुकान क्र.११८८, बीएमसी कॉलनी, सवेरा थिएटरजवळ, सहयोग बँके समोर, गेट क्र.५, मालवणी, मालाड (प.), मुंबई-९५.

दिनांक: २२.०८.२०२४ मोबा.:९८१९६८२७१०

येथे सूचना देण्यात येत आहे की, बिल्डर्स, मे. काकड बिल्डर्स आणि खरेदीदार श्री. सोहनलाल सुरजमल राठी यांच्या दरम्यान कार्यालय क्र.६०७, ६वा मजला, काकड मार्केट ऑफिस ॲण्ड बिझनेस . प्रेमायसेस को–ऑप. सोसायटी लि., ३०६, काळबादेवी रोड, मुंबई–४००००२, जमीन सीएस क्र.१८५०, भुलेश्वर विभाग, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर या जागेबाबत झालेला दिनांक २२.०७.**१९६**९ रोजीच्या करारनामाची मळ प्रत (सदर करारनामा) हरवली आहे आणि विद्यमान मालक **श्री. ब्रिजेश जुगल किशोर राठी** यांच्याद्वारे शोध घेऊनही सापडलेले नाही आणि याबाबत एल.टी. मार्ग पोलीस ठाणे मुंबई-४००००२ येथे लापता नोंद क्र.९६६०७-२०२४ अंतर्गत दिनांक २०.०८.२०२४ रोजी तक्रार नोंद करण्यात आली.

जाहीर सूचना

जर कोणा व्यक्तीकडे वर नमुद करारनामाची मुळ प्रत ताब्यात असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचा पत्ता: कार्यालय क्र.६०७, काकड मार्केट, ६वा मजला, ३०६, काळबादेवी रोड, मुंबई-४००००२ येथे कृपया आणुन द्यावे.

ठिकाण: मुंबई

(ब्रिजेश जुगल किशोर राठी)

### RELIANCE INDUSTRIES LIMITED Regd.Office: 3rd Floor, Maker Chambers IV, 222, Nariman Point, Mumbai, Maharashtra-400021 ce is hereby given that the Certifica s) for the under menti-Notice is retery given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost/misplaced and the holder(s)/purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has any claim with respect to the said shares should write to our registrar, KFiin Technologies Limited. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within 15 days of this date else the company will proceed to issue the duplicate certificate(s).

Name of Shareholders	Folio No.	No. Of Shares	Certificate	Distinctive Nos.		
			Nos.			
Arun Digambar Kulkarni	003127303	36	593236	17021284-17021288		
			988004	25035741-25035751		
			5005325	82553259-82553278		
Place: Mumbai, Date: 22/08/2024 Name of the Shareholders-Arun Digambar Kulkarni						

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given at large on behalf of Charkop Shri Riddhi - Siddhi CHS Ltd., that MR. PRATAPRAI KESHAVLAL MEHTA a Member of the Charkop Shri Riddhi - Siddhi CHS Ltd.", situated, at CTS No. 1C-1/460, Plot No. 276 situated at RDP - 4, Mhada Layout, Charkop, Kandivali (W), Mumbai 400067 and holding Flat No. 07, admeasuring 940 Sq. Ft. Super built up area Mr. Prataprai Keshavlal Mehta got deceased intestate on 21.02.2016 leaving behind following Legal Heirs

Sr. No.	Name of the Legal Heirs	Relation with the deceased	
1.	Taramati Prataprai Mehta	Deceased Wife	
	Harshad Prataprai Mehta	Deceased Son	
2.	a) Saroj Harshad Mehta	Daughter-in-Law	
	[Widow of Harshad Prataprai Mehta]	Daugitter-in-Law	
	b) Parth Harshad Mehta	Grandson	
	[Son of Harshad Prataprai Mehta]		
	<ul> <li>c) Shreya Daxesh Shah Nee Shreya</li> </ul>	Grand-Daughter	
	Harshad Mehta [Married Daughter of	(Married)	
	Harshad Prataprai Mehta]	, ,	
3.	Rajesh Prataprai Mehta	Son	
4.	Mayank Prataprai Mehta	Son	
5.	Falguni Amit Shah Nee Falguni	Married Daughter	
J.	Prataprai Mehta		
	Milan Prataprai Mehta	Deceased Son	
6.	a) Sonal Milan Mehta	Daughter-in-Law	
	[Widow of Milan Prataprai Mehta]		
	b) Devansh Milan Mehta	Grandson	
	[Son of Milan Prataprai Mehta]		
	c) Sakhi Milan Mehta	Grand-Daughter	
	Daughter of Milan Prataprai Mehta		

Therefore, the abovementioned legal heirs have at Sr. No. 2 [a, b, c,] 3, 4, 5 and 6 [b, c] above named have released their rights, share, title and interest of the said flat in the name of Sr. No. 6 [a] i.e. a) Sonal Milan Mehta as mentioned above by executing a Release Deed dated 27.06.2024 having Doc. Reg. No BRL-7/13730/2024. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society within a period of fourteen days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections fo transfer of shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribe above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the Bye- laws of the Society. The claims/ objections, if any received by the Society for transfer of shares and interest of the decease Member in the capital/ property of the Society shall be dealt with in the manne provided under the Bye-laws of the Society. Therefore, now, all persons having any claim on the said flat or any part thereof by way of sale, exchange mortgage, charge, lien, maintenance, possession, gift, trust, easeme otherwise pertaining to right, title, interest & share of the said flat of LATE MR PRATAPRAI KESHAVLAL MEHTA are requested to inform either to the Society or us about the same in writing at our Office, Gangan Legal Associates addressed at D-44, Gajanan Vijay CHS Ltd., Plot No. 437, Behind Saraswa Co-op Bank Ltd., Sector 4, Charkop, Kandivali (West), Mumbai – 400 067 together with notarized true copies of the documents in support of such clain within 14 (fourteen) days from the publication hereof. Any claim received afte the aforesaid period and/or without notarized true copies of the documents in support of such claim shall not be taken into consideration and any such clair

shall be deemed to have been waived.

Dated this 22nd day of August 2024. For Gangan Legal Associates
Adv. Nikeeta V. Gangar
Advocate High Court, Legal Advisors and Consultan Mob: 9819868452 | Email: nikeeta@ganganlegal.com

#### जाहीन जोटीस

तमाम सर्व लोकांस कळविण्यात येते की, मौजे **दुधनी**, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथील सर्व्हे नं **४२**, हिस्सा नं **३/अ**, क्षेत्र **०-५६-००** हे-आर-चौ मी , अशी जमिन मिळकत **श्री. शंकर लक्ष्मण कदम**, रा.मु.मोरणी, ता.भिवंडी, जि.ठाणे यांच्या प्रत्यक्ष मालकीची व कब्जावहिवाटीची असुन सदर जिमन मिळकत त्यांनी खालील सही करणार (आम्हास) कायम विकत देण्याचे कबुल केले आहे. तरी सदर मिळकती संबंधी कोणाचाही कब्जा, गहाण, दान, बक्षीस, भाडेपट्टा, साठेखत, खरेदीखत, बोजा अगर इतर कोणत्याही प्रकारचे हितसंबंध असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसांचे आत खालील सही करणार यांच्या पत्त्यावर लेखी कागदोपत्री पुराव्यासह हरकत घ्यावी. जर कोणीही मुदतीमध्ये हरकत न घेतल्यास सदर मिळकतीसंबंधी कोणाचीही तक्रार नाही तसेच कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, दावा अथवा हितसंबंध नाही वा असल्यास त्यांनी तो सोडुन दिला आहे असे समजन आमचे अशिल सदर मिळकतीचे रजिस्टर खरेदीखताचा दस्तऐवज पर्ण करतीलः मात्र त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही सही / -

श्री. अभिजीत रामशंकर वशिष्ठा श्री. मेहुल रामशंकर वशिष्ठा શ્રી. મંગેશ ચભપ્પા ઓંગરી

शॉप नं.९६, ररा मजला, हरीधरा कॉम्प्लेक्स, अंजुरफाटा, भिवंडी, जि.ठाणे 🔝

### RESPONSIVE

### रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन क्र: एल६५१००एमएच१९८२पीएलसी२७७९७ नोंदणीकृत कार्यालयः बेटेगाव, महागाव रोड, बोईसर (पूर्व), तालुका पालघर, जि. ठाणे–४०१५०१ दूरध्वनी क्रमांक: ०२२-६६५६२८२१; <del>पॅक्स</del>: ०२२-६६५६२७९८

#### वेबसाईट:www.responsiveindustries.com; ई-मेल:investor@responsiveindustries.com रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेडची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४ रोजी स.११:००वा. (भाप्रवे) हॉटेल एक्सप्रेस इन, ओस्तवाल एम्पायर बिंग बाजारच्या पृढे, बोईसर (पश्चिम), महाराष्ट्र-४०१५०१ येथे कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम च्या लाग तरतदींचे पालन करून आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम ०८ एप्रिल २०२० रोजीचे सामान परिपत्रक क्र.१४/२०२०, दिनांक ०५ मे २०२२ रोजीचे सामान्य परिपत्रक क्र.०३/२०२२ आणि सहवाचिता सामान्य परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ अनुक्रमे सहकार मंत्रालय (एमसीए) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोज . रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी एलओडीआर रेग्युलेशन्स) द्वारे जारी केलेले, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सर्वसाधारण सभेवरील सचिवीय प्रमाण (एसएस–२) आणि अश इतर लागू कायदे आणि नियमांनुसार, २८ जून, २०२४ रोजी एजीएम आयोजित करण्याच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सामान्य आणि विशेष व्यवसायावर विचार विमर्ष करण्याकरिता बोलावली जाईल

वर नमूद केलेल्या परिपत्रकांचे पालन करून, सूचना, स्पष्टीकरणात्मक विधान आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल, ज्या इक्रिटी भागधारकांनी आपला ईमेल आयडी कंपनी आणि/किंव डिपॉझिटरी सहभागींदाराकडे नोंदणीकृत केला आहे, कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी म्हणन मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडून प्राप्त झाल्यानुसार शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ रोजी सदस्यांच्या/लाभार्थी मालकांच्या यादीत नावे दिसतात त्यांनाच इलेक्टॉनिक पद्धतीने . ईमेलद्वारे पाठवले जात आहे. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३–२४ चा वार्षिक अहवा मभासदांना ई-मेलद्वारे पाठवण्याची तारीख बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४ रोजी आहे

वार्षिक अहवालासह सूचना कंपनीच्या https://www.resoonsiveindustries.com/an nual-report/ वर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉव रक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाइटवर आणि https:// nstavote.linkintime.co.in येथे लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या वेबसाइटवर देखील प्पलब्ध आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात शनिवार, ०७ सप्टेंबर २०२४ ते शुक्रवार, १३ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवसांसह) कंपनीच्या सदस्यांची भाग हस्तांतरण पुस्तक आणि रजिस्टर बंद राहतील. सदस्यांचे मतदानाचे हक्क त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या भरणा केलेल्या इक्किटी भाग भांडवलाच्या त्यांच्या समभागांच्या प्रमाणात असतील, कट-ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार, ०६ सप्टेंबर. २०२४.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (सुधारित केल्यानुसार) आणि सेबी चे नियम ४४ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१४ च्या नियम २०, कंपनी आपल्या सभासदांना एजीएममध्ये यवसायाच्या संदर्भात विचारविमर्श करण्याकरिता रिमोट ई-व्होटिंगची सुविधा देत आहे. या उद्देशासाठी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (यापुढे लिंक इनटाइम किंवा सेवा प्रदाता म्हणून संदर्भित) ने प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सुविधेद्वारे इलेक्ट्रॉनिव गाध्यमांद्वारे मतदानाचा हक बजावण्यास कंपनीला आनंद होत आहे.

न्या सदस्यांची नावे सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट–ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, ०६ सप्टेंबर, २०२४ रोजी नोंदवली गेली आहेत तेच मतदान सुविधा पुढील कालावधीत उपलब्ध असेल:

रेमोट ई-व्होटिंगची सुरुवात | मंगळवार, सप्टेंबर १०, २०२४ रोजी स.०९:०० वा. (भाप्रवे) रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती | गुरुवार, १२ सप्टेंबर २०२४ सायं.०५:०० वा.(भाप्रवे) ई-व्होटिंग पध्दत गरुवार, १२ सप्टेंबर २०२४ रोजी सायं.०५:०० वा. नंतर मतदानाकरिता अक्षम केले

जाईल. समभागधारकाने ठरावावर मत दिल्यानंतर, समभागधारकाला नंतर त्यात बदल करण्याची ररवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई–व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यार गात्र असतील; तथापि, ते एजीएममध्ये ई-मतदान करण्यास पात्र असणार नाहीत. एजीएममध्ये ठेवल्या जाणाऱ्या कोणत्याही विषयाबाबत कोणतीही माहिती मागणाऱ्या सदस्यांना विनंती

आहे की त्यांनी कंपनीला investor@responsiveindustries.com वर ईमेलद्वारे लिहावे. मे मयांक अरोरा ॲण्ड कं. चे कार्यरत कंपनी सचिव, त्यांचा पत्ता: कार्यालय क्र.१०१, १ला मजल उद्योग भवन, सोनावाला रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३ यांची ई-मतदान प्रक्रियेची तपासर्ण करण्याकरिता आणि मतपत्रिकेद्वारे मतदान निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्याकरिता तपासणीर म्हणन नियक्ती करण्यात आली आहे.

एजीएम दरम्यान झालेल्या मतांची तपासणी केल्यानंतर आणि बॅलेट पेपरद्वारे रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केल्यानंतर तपासणीस एजीएम संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांनंतर एकत्रित तपासणी अहवा तयार करेल आणि तो कंपनीच्या अध्यक्षांना सादर करेल.

पासणीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल, स्टॉक एक्सचेंजेसला सूचित केले जातील जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत, कंपनीच्या वेबसाइटवर www.reseonsiveindustries.com आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या https://instavote.linkintime.co.ir वेबसाइटवर.

एजीएममध्ये मंजूरी मिळाल्यास, ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता अंतिम लाभांश ारण्यासाठी कंपनीने शुक्रवार, ०६ सप्टेंबर २०२४ ही नोंद तारीख निश्चित केली आहे. सदस्यांनी लक्षात ठेवावे की आयकर कायदा, १९६१ (अधिनियम), वित्तीय कायदा, २०२० द्वारे सुधारित केल्यानुसार . एप्रिल २०२० नंतर कंपनीने दिलेला किंवा वितरित केलेला लाभांश भागधारकाँच्या हातात करपात्र असेल.त्यामुळे कंपनीला एजीएममध्ये मंजूरी मिळाल्यास, अंतिम लाभांशाचे पेमेंट करताना स्रोतावर क (टीडीएस) कपात करणे आवश्यक आहे. कंपनीला योग्य टीडीएस दर निर्धारित करण्यास सक्षा करण्यामाठी लाग अमल्यापमाणे भागधारकांना कायद्याच्या तरतटींनमार त्यांची कागटपत्रे माटर करण्याची विनंती केली जाते. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी या संदर्भात कोणत्याही शंका/प्रश्नांसार्ठ मे. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शी लिंक करा.

काही शंका असल्यास, तुम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि Instavote-Linkintime येथे उपलब्ध असलेल्या Instavote e-voting मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकता किंवा enotices@linkintime.co.in वर ई-मेल लिह् शकता किंवा ०२२-४९१८६००० वर कॉल

> मंचालक मंडलाच्या आहेशान्त्रहे रिस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेडकरित सही/ मोहिनी शम कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण : मुंबई नारीख: २१ ऑगस्ट २०२४

ठिकाण: मुंबई

### गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन:एल३६९१२एमएच१९८६पीएलसी०४१२०३ नोंद. कार्या.: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९६. दूर.:०२२-२८२९१८९३, २८२९०३९६, २८२९२३९७, फॅक्स:०२२-२८२९०४१८, ०२२-२८२९२८८५, वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com

#### गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा तदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३७वी

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स.११.००वा. भाप्रवे** कंपनी कायदा २०१३ (कायदा) आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, १९/२०२१ ,२/२०२२) आणि १०/२०२२ तसेच नविनतः . १९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ च्या लागू तरतूदी सहवाचिता सहकार मंत्रालय (एमसीए) जारी केलेल्य इतर संबंधित परिपत्रकांसह (एकत्रिपणे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भीत) आणि भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने जारी केलेल्या परिपत्रकांच्या अनुषंगाने तसेच अन्य लागू कायद्याच्या तरत्दीनुसार व्हिडिअं कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम) माध्यमातून ३७व्या एजीएम सूचनेत नमुद विषयांवर विमर्ध करण्याकरिता होणार आहे.

३७व्या एजीएम सूचनेतील विद्युत प्रत, ई-बोटिंग व वार्षिक अहवाल २०२३-२४ करिता प्रक्रिया व माहित ज्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्या सदस्यांना पाठविले आहेत. एजीएम सूचना तसेच वित्तीर वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांनी त्यांचे नाव, फोलिओ क्रमांक/डीपी आयर्ड ा क्लायंट आयडी नमुद करून investorrelations@goldiam.com वर विनंती केल्यास पाठविले जाईल. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना विनंती आहे की. त्यांनी विद्यत स्वरुपात भागधारणेबाबत त्यांचे डिपॉझिटर महभागीदारमार्फत डिपॉझिटरीकडे नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपा कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांना <u>satyan.desair@linkintime.co.in</u> वर पाठवावे किंव कंपनीच्या investorrelations@goldiam.com ई-मेलवर पाठवावे

--३७व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२३–२४ कंपनीच्या <u>https://www.goldiam.com</u> आणि गीएसई लिमिटेडच्या <u>https://www.bseindia.com</u> व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्य https://www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कंपन्या कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ व सेबी लिस्टींग रेग्युलेशन्सचे नियम ४२ अंतर्गत **शुक्रवा**न २० **सप्टेंबर, २०२४** ते **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवस अंतर्भूत) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक कंपनीकडून रिमोट ई-वोटिंगने व एजीएममध्ये ई-वोटिंगमार्फत विद्युत स्वरुपाने मत देण्याची सुविधा सदस्यांन

देण्यात आली आहे. ई-वोटिंग प्रक्रिया तसेच पद्धती ज्या सदस्यांचे वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे किंव

ज्यांनी ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांना ई-वोटिंगने मत देता यावे याकरिता माहिती ३७व्या एजीएम सूचने नमुद आहे. . डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि त्यांचे बँक खाते तपशील तरतूद/बदल/सुधारणा करू इच्छित

असतील त्यांनी त्वरीत संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे कळवावे आणि कंपनीकडे संपर्क करू नये. सदस्यांन विनंती आहे की, डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांच्या बँकेचे आयएफएससी, एमआयसीआर कोड द्यावा लाभांशाची रक्कम देतेवेळी डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास आरटीए यांनी डिपॉझिटरीद्वारे दिलेला डाटाच कक्त वापरावा. वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांना सल्ला आहे की, त्यांनी त्यांचे बँक खाते तपशील जसे बँकेचे नाव व शाखा पत्ता, आयएफएससी, शाखेचे एमआयसीआर कोड, खात्याचे प्रकार व खाते क्रमांव आरटीएकडे <u>satyan.desair@linkintime.co.in</u> वर पाठवावे किंवा कंपनीच्य nvestorrelations@goldiam.com ई-मेलवर पाठवावे

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरि

सही/

पंकज पारखीय दिनांकः २१ ऑगस्ट, २०२४ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी आयसीएसआय सदस्यत्व क्र.एसीएस३०३९५

### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE that my clien MRUNAL DIPAK DESAI jointly with mother Mrs. KAMLESHBEN DIPAK DESAI are joint owner of Fla No. **301**, 3rd Floor, in Payal Flats Scheme, Plot No. 40, Seat No. 14 C.T. Survey No. **702**, Gautam Nagar, Jetalpur, Vadodra, Gujarat (hereinafter called the SAID FLAT which was purchased by my clien ointly with his mother vide Agreemen 28/05/1998 from Smt MEENAKSHI KAUSHISHBHA CHOKSI and my client have lost the said Agreement Dated 28/05/1998 forming chain of title of said Flat No 301 and my client reported the matte with Santacruz Colony Police Station under Sr. No. 68339/2024, Dated

15/05/2024. If anyone find of aforesaid the original Agreement of said flat or naving any claim thereon may conta the undersigned Advocate Mr. K.R **Pandey** at Bhandarkar Bhavan, Court Lane, Borivali (West), Mumbai-400092, within **15 days** from the date of publication of this Notice, failing which it shall be presumed that there is no claim of any one in respec thereof and whatever claim if any shal be deemed to be waived.

ADVOCATE MR. K. R. PANDEY

सूचना

### सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. नितीन आनंदा कुंभार व संगीता **नितीन कुंभार** हे फ्लॅट क्र.बी/२०१, चंद्रेश नर्मदा कोहौसोलि., लोधा हेवन, निळजे कल्याण शिळ रोड, डोंबिवली (पुर्व)-४२१२०४ या जागेचे मालक आहेत, त्यांनी बँकेच्या नावे सदर गलमत्ता तारण करण्यासाठी **आयडीबीआय बँक लि.**कडे अर्ज केला आहे.

येथे नोंद असावी की, दिनांक ०८.०२.२०१० रोजीचे नोंद करारनामानुसार हनुमंत दत्तात्रय पाटील हे फ्लॅट क्र.२०१ चे मालक झाले. हनुमंत दत्तात्रय पाटील यांचे ०५.०६.२०१९ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर व जिवीत वारसदार अर्थात **श्रीमती आशा** हनुमंत पाटील, श्रीमती कविता सुरेश हनबार, श्रीमती प्रियंका नंदिकशोर चौगुले व श्रीमती सोनल विशाल खोत (विवाहापुर्वीचे नाव सोनल हनुमंत पाटील)-मुली व श्री वैभव हनुमंत पाटील-मुलगा हे आहेत. दस्तावेज क्र.केएलएन-१-७२८५-२०२४ अंतर्गत दिनांक ०३.०६.२०२४ रोजीचे नोंद मुक्तता करारनामानुसार **श्रीमती आशा हनुमंत पाटील,** श्रीमती कविता सुरेश हनबार, श्रीमती प्रियंका नंदिकशोर चौगुले व श्रीमती सोनल विशाल खोत (विवाहापुर्वीचे नाव सोनल हनुमंत पाटील), मुक्तकर्ते यांनी फ्लॅट क्र.बी/२०१ मधील त्यांचे अधिकार श्री. वैभव हर्नुमंत पाटील, स्वर्गीय हर्नुमंत पाटील यांचा मुलगा, प्राप्तकर्ते यांच्या नावे मुक्त केले. दिनांक ०१.०८.२०२४ रोजीचे नोंद विक्री करारनामानुसार श्री. वैभव हनुमंत पाटील, स्वर्गीय हनुमंत पाटील यांचा मुलगा यांनी सदर फ्लॅट क्र.बी/२०१ ही जागा श्री. नितीन आनंदा कुंभार व श्रीमती संगीता नितीन कुंभार यांच्याकडे विक्री केले. म्हणून जर कोणा व्यक्तीस संदर प्लॉट/घराबाबत विक्री, अंदलाबदल, तारण, अधिभार बक्षीस, न्यास, वारसाहक्क, भाडेपट्टा, मालकी हक्क, वहिवाट, परवाना, विकास अधिकार कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजांसह आजच्या तारखेपासून **चौदा दिवसात** खाली नमुद केलेल्या पत्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, सदर जागेबाबत कोणताही दावा किंवा मागणी अस्तित्वात नाही आणि असल्यास त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

मुंबई आज दिनांकीत २२ ऑगस्ट, २०२४

मे. जी.एच. शुक्ला ॲण्ड कं (वकील व नोटरी)

कार्यालय क्र.३०. ३रा मजला, इस्लाम इमारत, अकबरअलीज मेन्स समोर व्ही.एन. रोड, फाऊन्टन, मुंबई-४००००१

# SHRIRMM श्रीराम हौसिंग फायनान्स लिमिटेड

## HOUSING FINANCE **र्नोदणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१

मुख्य कार्यालय: सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, -चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३. वेबसाईट: www.shriramhousing.in

ज्याअर्थी खाली नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांनी **श्रीराम हाऊर्सिग फायनान्स लिमिटेड**कडून वित्तीय सहाय्यता घेतली आहे. आम्ही नमुद करीत आहोत की, वित्तीय सहाय्यता घेतल्यानंतरही कर्जदार/जामिनदारांनी देय तारखेनुसार व्याज आणि मुद्दल रक्कम जमा करण्यात कसूर केलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा वितरीत निर्देशन/मार्गदर्शनानुसार सदर खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटसमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या प्राधिकृत अधिकारीनुसार सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत सरफायसी कायदा २००२ च्या कलम ९३(२) अन्वये खाली नमुद तारखांना मागणी सूचना वितरीत करण्यात आली होती आणि त्यानुसार सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत प्रासंगिक खर्च, शुल्क इत्यादी आणि सदर सूचनेत नमुद रकमेवरील करारदराने पुढील व्याजासह एकत्रित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याबाबत खालील कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना कळविण्यात आले होते.

सदर सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर पाठविण्यात आली होती ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना याबाबत सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.						
कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.						
कर्जदार व सहकर्जदारांचे नाव व पत्ता	थकबाकी रक्कम	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता				
१. श्री. बिजू नारायणन कलारिकल (कर्जदार), २. श्रीमती तृप्ती बिजू कलारिकल (सह-कर्जदार) ३. मे. प्रथम शिपिंग लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड (सह-कर्जदार) सर्वांचा पत्ता : रहिवासी पत्ता आणि मालमत्तेचा पत्ता: ए१९०२, अरिहंत अभिलाषा, १०, सेक्टर - २, पनवेल, रायगड, खारघर, महाराष्ट्र - ४१०२१० तसेच : कार्यालयाचा पत्ता: कार्यालय क्र. ४०९, ॲनेक्स प्रभात सेंटर, सेक्टर - १ए, प्लॉट क्र.७, सीबीडी बेलापूर, ठाणे - ४००६१४.	दि.०८.०८.२०२४ रोजी देय रक्कम रू.८४,३४,२३३/- (रुपये चौऱ्याऐंशी लाख चौतीस हजार दोनशे तेहतीस फक्त) कर्ज खाते क्र.एसएचएलएचएमयूएमबी ०००१९६३ च्या संदर्भाखाली पूर्ण आणि अंतिम देय केल्याच्या तारखेपर्यंत आनुषंगिक खर्च, लागत, शुल्क इत्यादीसह वरील रकमेवर एसएचएफएल/एनएचबी/ आरबीआय द्वारे वेळोवेळी करारानुसार पुढील व्याजासह आणि / किंवा निर्धारित केल्यानुसार.	ए-१९०२ चा समावेश असलेलं सर्व, १९ वा मजला, सुमारे ५५.२७ चौ.मी.कार्पेट क्षेत्र ऑरहंत अभिलाषा को- ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारतीत/ सोसायटीमध्ये, १०, सेक्टर - ३५एच, तालुका - पनवेल, जिल्हा - रायगड, खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र-				
एनपीए दिनांक : ०५.०८.२०२४ मागणी सूचना दिनांक : १२.०८.२०२४	कर्ज रक्कम कर्ज खाते क्र. एसएचएलएचएमयूएमबी	४१०२१०				
	०००१९६३ कर्ज मंजूरी आणि वितरित रक्कम रू.७९,८०,४६०/- (रूपये एकोणऐंशी लाख ऐंशी हजार चारशे साठ फक्त)					
<ol> <li>मे. हट्टा कट्टा (कर्जदार)</li> <li>श्री. रोहित विलास तळकर (सह-कर्जदार)</li> <li>श्रीमती प्रमिला विलास तळकर (सह-कर्जदार)</li> <li>सर्वांचा पत्ता: दुकान क्रमांक ३, अमेय कोहौसो साने गुरुजी मार्ग, गणेश सिनेमा समोर, लालबाग, मुंबई-४०००१२</li> <li>तसेच: रहिवासी पत्ता: विलास तळकर, खोली क्रमांक</li> </ol>	दि.०८.०८.२०२४ रोजी देय रक्कम रू.२८,९३,८०९/- (रुपये अष्ट्रावीस लाख त्र्याण्णव हजार आठशे नऊ फक्त) कर्ज खाते क्र.एसएचएलएचएमयूएमबी ०००५९१३ च्या संदर्भाखाली पूर्ण आणि अंतिम देय केल्याच्या तारखेपर्यंत आनुषंगिक खर्च, लागत, शुल्क इत्यार्वीसह	सर्वांचा समावेश असलेला फ्लॅट क्र.७०२, ४६० चौ.फुट. कांपेट क्षेत्र, ७व्या मजल्यावर, ई - विंग, कोरल म्हणून ज्ञात इमारतीत, मुकुल पाम्स मध्ये जिमयत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड				

केल्यानसार.

कर्ज रक्रम

कर्ज मंजूरी आणि वितरित रक्कम

रू.२७,७०,०००/- (रूपये सत्तावीस

लाख सत्तर हजार फक्त)

दि.०८.०८.२०२४ रोजी देय रक्कम

कर्ज खाते क्र. एसएचएलएचएमयूएमबी क्र.३(पी), सर्व्हे क्र.७, हिसा

तसेच : मालमत्तेचा पत्ता: फ्लॅट क्र. ७०२, ७वा मजला,

खोजगाव, नेताजी बाजार, उल्हासनगर, महाराष्ट्र-

एनपीए दिनांक : ०३.०८.२०२४

मागणी सूचना दिनांक : १२.०८.२०२४

४०००११

१. श्री. नसरुल्लाह अहमद रशीद घोजारिया (कर्जदार), २. श्रीमती आस्मा नसरुल्लाह घोजारिया (सह-कर्जदार) दोघांचा पत्ता : निवासी पत्ता: फ्लॅट क्र. ए २०१ मोहम्मद मंजील, बेहराम बाग रोड, क्रांती नगर, फिरदौस हॉटेल समोर, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई-४००१०२

तसेच : मालमत्तेचा पत्ता: फ्लॅट क्रमांक १०५, पहिला मजला, हिल क्रेस्ट अपार्टमेंट, भूखंड क्र. २२,

एस.क्र.१७५, ममदापूर, नेरळ, कर्जत, महाराष्ट्र-४१०१०१ एनपीए दिनांक : ०३.०८.२०२४

कर्ज खाते क्र.एसएचएलएचएमयूएमबी ०००५२८२ च्या संदर्भाखाली पूर्ण आणि अंतिम देय केल्याच्या तारखेपर्यंत आनुषंगिक खर्च, लागत, शुल्क इत्यादींसह वरील रकमेवर एसएचएफएल/एनएचबी/आरबीआय द्वारे वेळोवेळी करारानुसार पुढील व्याजासह आणि किंवा निर्धारित केल्यानुसार.

रू.१६.६१.७२४/- (रुपये सोळा लाख ३४.६६ चौ.मी. कार्पेट क्षेत्र एकसष्ट हजार सातशे चोवीस फक्त) पहिल्या मजल्यावर, हिल क्रेस्ट अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारतीत, जिमनीवर बांधकामित सर्वे-१७५, प्लॉट - २२, ५०२ चौ.मी., गाव - ममदापूर, तालुका कर्जत आणि जिल्हा रायगड आणि उप-निबंधक कर्जत यांच्या अधिकारक्षेत्रात

जिमन बेअरिंग सर्व्हे क्र.२, हिसा

क्र.१० सर्व्हे क्र.५ हिस्सा क्र.१

आणि ३, सर्व्हे क्र. ६, हिसा

क्र.२(पी), सर्व्हे क्र.१२, हिसा

क्र.९ आणि सीटीएस क्र.३१/

१७,३१/१८,३३/७,५३/

२(झ), ५४/१(झ),५५ गाव

- कोहोज खुंटवली, कमलाकर

नगर, अंबरनाथ पश्चिम, तालुका

अंबरनाथ आणि जिल्हा ठाणे.

फ्लॅट क्र.१०५च्या संदर्भात.

मागणी सूचना दिनांक : १२.०८.२०२४

१. श्री. नितीन एकनाथ साळुंके (कर्जदार),

कर्ज खाते क्र. एसएचएलएचएमयूएमबी ०००५२८२ कर्ज मंजूरी आणि वितरित रक्कम रू.१८,००,०००/- (रूपये अठरा लाख

फक्त) दि.०८.०८.२०२४ रोजी देय रक्कम | फ्लॅट क्र.२०१, ६१० चौ.फुट

२. श्रीमती निधी नितीन साळुंके (सह-कर्जदार) दोघांचा पत्ता : रहिवासी पत्ता: बी-००१, पॅराडाईज लोधा हेवन, शिरगाव, अंबरनाथ, माऊली चौक जवळ, बदलापूर, ठाणे - ४२१५०३

तसेच : मालमत्तेचा पत्ता: फ्लॅट क्र. २०१, अमित पार्क, ए - विंग, बदलापूर, महाराष्ट्र-४२१५०३ एनपीए दिनांक : ०३.०८.२०२४

मागणी सूचना दिनांक : १२.०८.२०२४

रू.२६,९२,६२२/- (रुपये सव्वीस लाख ब्याण्णव हजार सहाशे बावीस फक्त) कर्ज खाते क्र.एसएचएलएच बीडीपीआर ००००१२० च्या संदर्भाखाली पूर्ण आणि अंतिम देय केल्याच्या तारखेपर्यंत आनुषंगिक खर्च, लागत, शुल्क इत्यादींसह वरील रकमेवर एसएचएफएल/एनएचबी/ आरबीआय द्वारे वेळोवेळी करारानुसार पुढील व्याजासह आणि / किंवा निर्धारित केल्यानसार.

कर्ज खाते क्र. एसएचएलएचबीडीपीआर ००००१२० कर्ज मंजूरी आणि वितरित रक्कम रू.२४,१९,३९२/- (रूपये चोवीस लाख एकोणीस हजार तीनशे ब्याण्णव फक्त)

कर्ज रक्तम

बिल्ट अप क्षेत्र, दुसऱ्या मजल्यावर, एक विंग, अमित पार्क म्हणून ज्ञात इमारतीचा/ प्रकल्पाचा अमित पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात सोसायटीमध्ये जिमन बेअरिंग सर्व्हे क्र.४४ वर बांधकामित, हिस्सा क्र.२, गाव - शिरगाव, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे.

उपरोक्त परिस्थिती लक्षात घेता वर नमुद कर्जदार, सहकर्जदार आणि/र्किवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांना सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर नमुद केलेली थकबाकी रक्कम तसेच पुढील व्याज व लागू शुल्क व्याज एकूण रक्कम जमा करावी. अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे कलम १३(४) आणि त्यातील लागू नियमाअंतर्गत कर्जदार व तारणकर्ता यांच्या प्रतिभूत मालमत्तेचा ताबा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पुढील

कारवाई केली जाईल. कृपया नोंद असावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कोणत्याही कर्जदारास प्रतिभूत धनकोंच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय सूचनेत नमुद त्यांची प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतर करता येणार नाही. ठिकाण: पनवेल, अंबरनाथ (ठाणे), कर्जत (रायगड) सही/- प्राधिकृत अधिकारी

श्रीराम हौसिंग फायनान्स लिमिटेड दिनांक: २२.०८.२०२४